



पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर

सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग, केगांव, सोलापूर ४१३ २५५ (महाराष्ट्र).
दूरध्वनी क्रमांक ०२१७ २७४४७७० ते २७४४७७९ विस्तारीत क्रमांक (१३७)
संकेतस्थळ (website): <http://su.digitaluniversity.ac>, www.sus.ac.in

पदवीधर नोंदणीसाठी ३० जून, २०२२ पर्यंत वाढीव व अंतिम मुदतवाढ

वाचा: दि.२४/०५/२०२२ रोजीची जाहिरात जा.क्र.पुअहोसोविसो/सनिवि/७६.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या व प्रस्तुत विद्यापीठाच्या स्थापनेपूर्वीच्या शिवाजी विद्यापीठाच्या पदवीधरांना कळविण्यात येते की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अधिसभेसाठी (सिनेट) पदवीधर मतदारसंघाची निवडणूक सन २०२२ मध्ये होणार आहे. या निवडणूकीसाठी पदवीधर नोंदणी सुरु आहे. सदर नोंदणी करण्यासाठीच्या मुदतीमध्ये खालीलप्रमाणे वाढ करण्यात येत आहे.

| तपशिल | पूर्वीची मुदत | मुदतवाढ |
|---|-----------------|------------------|
| ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत | दि.१५ जून, २०२२ | दि.३० जून, २०२२ |
| विद्यापीठाकडे ऑनलाईन अर्जाची प्रत सादर करण्याची मुदत. | दि.१८ जून, २०२२ | दि.०४ जुलै, २०२२ |

पदवीधर नोंदणीची तारीख अंतिम असून पुन्हा मुदतवाढ मिळणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.

पदवीधरांनी ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत विद्यापीठाकडे सादर करणे बंधनकारक आहे.

जा.क्र. पुअहोसोविसो/सनिवि/८७

दिनांक: १५/०६/२०२२

प्र. कुलसचिव तथा
निवडणूक निर्णय अधिकारी



सोलापूर विद्यापीठ
॥ विद्या संयन्ता ॥
NAAC Accredited-2015
'B' Grade (CGPA-2.62)

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर

सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग, केगांव, सोलापूर ४१३ २५५ (महाराष्ट्र).
दूरध्वनी क्रमांक ०२१७ २७४४७७० ते २७४४७७९ विस्तारीत क्रमांक (१३७)
संकेतस्थळ (website) : <http://su.digitaluniversity.ac>, www.sus.ac.in

- पदवीधर नोंदणी जाहीर विज्ञापन -

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर या विद्यापीठाच्या पदवीधरांना कळविण्यात येते की, विद्यापीठाच्या अधिसभेसाठी (सिनेट) पदवीधर मतदारसंघातून १० जागांसाठी सन २०२२ मध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणूकीसाठी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा, २०१६ मधील कलम १३१ नुसार, प्रथम नोंदणीकृत पदवीधर यादीत **दि.१५ जून, २०२२ पर्यंत** नाव नोंदणी करण्याची आहे. यासाठी नोंदणीकृत पदवीधर यादीत नांव नोंदणी करू इच्छिणाऱ्या पदवीधरांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याची आवश्यकता आहे.

नोंदणीकृत पदवीधर यादीत नाव नोंदणी करण्यासाठीची आवश्यक माहिती:

- १) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे पदवीधर व सोलापूर जिल्ह्याचे रहिवासी असलेले शिवाजी विद्यापीठाचे सन २००४ पूर्वीचे पदवीधर अर्ज भरण्यास पात्र राहतील.
- २) नोंदणी करण्याची अंतिम तारीख **दि.१५ जून, २०२२ पर्यंत** आहे. अर्ज नोंदणी शुल्क **₹२०/-** राहिल.
- ३) **संकेतस्थळावर अर्ज भरण्याची पध्दत:** ऑनलाईन अर्ज पदवीधर यांनी विद्यापीठाच्या <http://su.digitaluniversity.ac> व www.sus.ac.in या संकेतस्थळावर **विद्यापीठ निवडणूक-२०२२ (University Election-२०२२)** या पोर्टलवर भरावा. संपूर्ण ऑनलाईन भरलेल्या अर्जाची A4 साईज कागदावर प्रिंट घेवून अर्ज खालील नमूद केलेल्या कागदपत्रांसह विद्यापीठ कार्यालयाकडे सादर करावा, अन्यथा आपण संकेतस्थळावर केलेल्या नोंदणीची नोंदणीकृत पदवीधर यादीत नोंद केली जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी विद्यापीठाच्या वरील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
- ४) पदवीधर नोंदणी अर्जाचा नमूना विद्यापीठाच्या या लिंकअंतर्गत **Application Forms** याअंतर्गत **"Registration of Graduates"** या लिंकवर उपलब्ध आहे.
- ५) **महत्वाची सूचना:** पदवीधरांनी नाव समाविष्ट करण्यासाठी आपला अर्ज फक्त ऑनलाईन भरणे आवश्यक आहे. ऑनलाईन पध्दतीने अर्ज न भरलेल्या अर्जदारांची नावे कोणत्याही परिस्थितीत यादीत समाविष्ट केली जाणार नाही. अर्ज भरण्यापूर्वी विद्यापीठ संकेतस्थळावर ठेवलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
- ६) **अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे:**
 - पदवी प्रमाणपत्राची (Degree Certificate) साक्षांकित प्रत.
 - निवासाचा पुरावा (आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, शिधापत्रिका, पारपत्र, विद्युत वापर देयक, वाहन चालन परवाना) यापैकी एक
 - शुल्क भरलेली पावती.
- ७) विवाहित महिला पदवीधरांनी विवाहानंतरच्या नवीन नावाने नोंदणी करण्यासाठी लग्नपत्रिका / विवाह नोंदणी प्रमाणपत्र / रेशन कार्ड / शासन राजपत्र यापैकी कोणतेही एक कागदपत्र अर्जासोबत जोडावे.
- ८) **अर्ज कोठे पाठवावा:** उपरोक्त कागदपत्रासह अर्ज मा. कुलसचिव, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग, केगांव, सोलापूर ४१३ २५५ यांचे नावे पोस्टाने किंवा समक्ष आवक विभाग मुख्य प्रशासकीय इमारत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर येथे **दि.१८ जून, २०२२ पर्यंत** जमा करावेत.
- ९) ज्या पदवीधरांनी सन २०१०, २०१५ व २०१७ च्या निवडणूकीसाठी नोंदणीकृत पदवीधर यादीत नाव नोंदविलेले आहे अशा पदवीधरांनी पुनःश्च नाव नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. अशा पदवीधरांच्या याद्या विद्यापीठाच्या <http://su.digitaluniversity.ac> व www.sus.ac.in या संकेतस्थळावर **विद्यापीठ निवडणूक-२०२२ (University Election-२०२२)** या लिंकखालील **Register of Registered Graduates** याअंतर्गत माहितीसाठी ठेवण्यात आलेली आहे.
(टीप: पदवीधर नोंदणी केलेल्या पदवीधरांनी पदवीधर मतदार यादीमध्ये नाव नोंद करण्यासाठीचे स्वतंत्र विज्ञापन विद्यापीठाकडून जाहीर करण्यात येईल.)

जा.क्र. पुअहोसोविसो/सनिवि/७६

दिनांक: २४/०५/२०२२

प्र. कुलसचिव तथा
निवडणूक निर्णय अधिकारी